

372. — Ohne Ergänzung *frisch an's Werk gehend, ganz bei einer Sache seiend, Etwas angelegentlich betreibend, gerüstet, zu handeln bereit: कलिनापहृतज्ञानो नलः प्रतिष्ठुद्यथः* MBH. 3, 2357. HARIV. 11091 (S. 792). R. 2, 27, 15. R. GOBB. 1, 68, 21. 2, 16, 22. SPR. 471, v. l. KATHÄS. 12, 39, 43, 29. RÄGÄ-TAB. 3, 11. BHÄG. P. 3, 3, 15. 23, 3. — 7) *aufrätteln, aufschütteln; aufstreben: प्र वाता इव देवधृत उन्मी पीता द्यंपत् RV. 10, 119, 2. ब्राह्मणास्ता शतकत् उद्देशमिव येमि 1, 10, 1. अत्यो न योषामु-द्यंस्त मुविणि: 36, 1. AV. 14, 1, 59. — 8) zügeln, lenken: उद्यम्य कृपान् MBH. 8, 7235. उद्यम्यात्मानात्मना 3, 302. = उत्तिष्ठ देवम् NILAK. — 9) *droben halten, aufhalten: वृष्टिं TBa. 3, 3, 1, 3. TS. 6, 3, 4, 6. — 10) verwechselt mit उद्दम् (vgl. u. अभ्युद्, प्रत्युद्, समुद्, उप und नि): एष लोकविनाशाय रविरुद्ध्यतुमुद्यतः (lies उद्गतुम्) MBH. 1, 1274. उद्यच्छत् (d. i. उद्गच्छत्) पूर्णचन्द्रम् (उद्यतं पूर्णचन्द्रं सा die neuere Ausg.) HARIV. 8719. उद्यतकृष्य d. i. उद्गतकृष्य RÄGÄ-TAB. 4, 380. — Vgl. उद्यति, उद्यत्तर् fgg. und उद्याम्. — intens. aussstrecken: उद्यम्यमीति सवित्रेव बाहृ RV. 1, 93, 7.**

— अभ्युद्, partic. अभ्युद्यत 1) *erhaben: चक्र HARIV. 10804. °वाढुद-एड़ा: 12744. अभ्युद्यतायुध R. 6, 36, 104. शश्व MÄKU. 171, 21. °सुव R. GOBB. 2, 83, 33. करा: Hände 3, 77, 23. प्रसादार्थं मया ते ऽपि शिरस्यभ्युद्यतो ऽज्ञालिः* MBH. 1, 4744. — 2) *dargeboten, angeboten M. 4, 247. sg. — 3) im Begriff stehend zu, gerüstet, bereit, beschäftigt mit, begriffen in; die Ergänzung im infin. HARIV. 14386. KUMÄRAS. 3, 70. MÄLAV. 36. VARÄU. BAU. S. 24, 3. im dat.: दिनकररथमार्गविच्छितये 12, 6. im loc.: कर्मसु M. 9, 302. अभ्युद्यतो (अभ्युद्यतो ed. Calc.) रणे MBH. 6, 5217. इहाभ्युद्यतमानसः: dessen Geist mit dem Hier beschäftigt ist, — sich hierher sehnt R. 5, 36, 108. im comp. vorangehend: वालिनियमनाभ्युद्यतेव विज्ञेः MEGH. 38. — 4) fehlerhaft für अभ्युद्यत (vgl. u. उद्, प्रत्युद्, समुद्, उप und नि): अभ्युद्यतः (अभिमुखमागत्य सत्कृतः Comm.) *ehrfurchtsvoll bewillkommen* BHÄG. P. 10, 63, 52. प्रशमस्थितपूर्वपार्थिवं कुलमभ्युद्यतनृतनेश्वरम् (ऊर्द्धस्वल st. अभ्युद्यत ed. Calc.) *aufgetreten, erschienen* RAGH. 8, 15. अभ्युद्यत = विज्ञमित TAIK. 3, 3, 185.*

— उपेद् *aufstellen mittelst einer Unterlage oder dgl. AÇV. CR. 5, 6, 12. चमसान् 13. ÇÄNU. CR. 7, 3, 9.*

— प्रोद् 1) *erheben: प्रोद्यमीच्च मुद्ररम् BHÄTT. 13, 66. प्रोद्यतप्यष्टि PANÉKAT. 103, 19. die Stimme erheben: प्र सोमाय वच उद्यतम् RV. 9, 103, 1. — 2) प्रोद्यत im Begriff stehend zu (infin.) HARIV. 7303. = उत्तिष्ठ AK. 3, 4, 11, 88.*

— प्रत्युद् 1) *darbieten, anbieten: प्रत्युद्यतार्हणा BHÄG. P. 1, 10, 36. — 2) Jmd (acc.) das Gleichgewicht halten, aufwiegen: तमेकादशिन्या पुरुस्तात्प्रत्युद्यक्ति PANÉKAV. BR. 20, 2, 4. — 3) प्रत्युद्यत fehlerhaft für प्रत्युद्यत (vgl. u. उद्, अभ्युद्, समुद्, उप und नि): पादुके शिरसि न्यस्य रामं प्रत्युद्यतो ऽप्नाम् BHÄG. P. 9, 10, 35. — Vgl. प्रत्युद्यम fgg. und प्रत्युद्यामिन्.*

— समुद् 1) *erheben, aufheben: समुद्यम्य करातुगी MBH. 1, 6278. 2, 2464. 3, 15779. 4, 148. 753. 10, 624. R. 1, 56, 2. 2, 73, 14. 3, 8, 21. 4, 13, 2. 18, 21. MÄLAV. 57. MÄRK. P. 77, 27. 118, 48. 133, 20. — 2) darbieten, anbieten R. GOBB. 2, 37, 9. व्याप समुद्यतो दातुम् MÄRK. P. 69, 51. — 3) sich zu Etwas (acc.) anschicken, beabsichtigen: गिरं समुद्यतो (= उप-*

स्थितां NILAK.) मयोच्यमानो शृणु भूय इव च MBH. 3, 10787. यस्ते समुद्यतः शापो द्वितीयः so v. a. die zweite Verwünschung, welche ich auszusprechen beabsichtigte, MÄRK. P. 112, 24. समुद्यत im Begriff stehend, sich anschickend; mit infin. R. 1, 14, 8. R. GOBB. 2, 39, 34. KATHÄS. 63, 152. RÄGÄ-TAB. 2, 89, 97. 153. 3, 50. HIT. 113, 14, v. l. BHÄG. P. 9, 9, 23. PANÉKAR. 1, 4, 41. 12, 66. 15, 30. mit dat.: मैथुनाय BHÄG. P. 9, 9, 37. mit अर्थम्: उद्वाहार्यम् 3, 22, 14. mit loc. begriffen in: रणेष्वरप्रतिष्ठायाम् RÄGÄ-TAB. 3, 453. mit प्रति im Begriff stehend auf Jmd loszugehen: विराटकुपदो वीरो भीष्मं प्रति समुद्यतो MBH. 6, 5166. ohne Ergänzung gerüstet, zu handeln bereit R. 3, 1, 33. BHÄG. P. 7, 8, 23. — 4) zügeln, lenken: रस्मिर्हयान् MBH. 3, 756. 2798. 4, 1445. — 5) समुद्यत wohl fehlerhaft für समद्रत (vgl. u. उद्, अभ्युद्, प्रत्युद्, उप, नि) in der Stelle: तस्य तां तरसा सर्वो वाणवृष्टिं समुद्यताम्। — वार्यामास HARIV. 10764.

— उप 1) *aufstellen oder darbieten: उपौ ते अन्धो मर्यमयामि RV. 7, 92, 1. — 2) ergreifen, fassen RV. 8, 33, 21. ÇAT. BA. 14, 4, 3, 31. ÇÄNU. CR. 16, 17, 10. उप पद्धु प्रूपम् AV. 12, 3, 19. परस्य भार्यामुपयच्छति P. 1, 3, 56, Sch. med.: उपायंस्त महाव्राणि BHÄTT. 13, 21. annehmen: कोपात्काश्चित्प्रियैः प्रत्तमुपायंस्त नासवम् 8, 83. sich aneignen, sich vertraut machen mit: शस्त्राण्युपायंस्त (pass.) 1, 16. — 3) stützen, als Unterlage einschieben, unterfassen, unterlegen ÇAT. BA. 3, 3, 2, 6, 3, 9, 14, 2, 1, 17. KITS. CR. 4, 9, 10. 5, 4, 2. 18, 3, 16. KAUC. 14, 42. sg. — 4) zum Weibe nehmen, heirathen; med. P. 1, 3, 56. उपायत oder उपायंस्त 2, 16. VOP. 23, 19, 48. नायात्रोमुपयच्छेत् NIR. 3, 5. AÇV. GRUJ. 1, 3, 3. 6, 4. fgg. M. 3, 11. MBH. 1, 1047. 3765. 3791. 5181. 2, 692. 3, 13154. RAGH. 14, 87. KUMÄRAS. 1, 18. ÇÄK. 63, 3, 110, 15. KATHÄS. 14, 69. 13, 44. 33, 161. 36, 49. 42, 142. 49, 249. 31, 52. 156. 67, 51. 87. 69, 121. 108, 117. BHÄG. P. 1, 16. 2. 4, 1, 47. 10, 1. 24, 11. 30, 48. 9, 13, 7. MÄRK. P. 32, 14. 63, 61. 69, 6. 76. 47. DAÇAK. in BENF. CHR. 188, 7. 193, 23. BHÄTT. 4, 20. 28. 7, 101. act. GOBU. 2, 1, 5. KATHÄS. 14, 67. — 5) zeigen, an den Tag legen: नोपायधि (kann auch zu उपा gezogen werden) भयम् BHÄTT. 7, 101. — 6) *inire* (feminam) fälschlich für उपगम् (vgl. u. उद्, अभ्युद्, प्रत्युद्, समुद्, नि): एतास्तिन्नस्तु भार्यै नोपच्छेत् (v. l. नोपच्छेत्) वृद्धिमान् M. 11, 172. — Vgl. उपयत्तर्, उपयम sg. und उपयम.*

— नि 1) *anhalten (den Wagen u. s. w.) bei Jmd (loc.) festhalten; zum Stehen bringen: रथम् RV. 7, 74, 2. चक्रम् 1, 30, 19. 4, 47, 4. 8, 33, 22. सुते नि यच्छ तुन्वम् 3, 51, 1. 10, 19, 2. मा ला केचिन्नि यमान्वि न पाशिनः ein-sangen 3, 43, 1, 7, 69, 6. अक्षरार्णीयान्यैः अविष्याम् 2, 38, 3. वाचस्पतिर्निर्यच्छतु मर्यै AV. 1, 1, 3. गोष्ठे 2, 26, 1, 2. क इं नि धैमे wer hat sie bei sich festgehalten RV. 10, 40, 14. med. sich aufhalten RV. 8, 2, 26. bleiben: तनुषु विश्वा भुवना नि येमि 10, 36, 5. In der klassischen Sprache zurückhalten, zügeln, bändigen, lenken: व्योतमान् MBH. 4, 1953. HARIV. 6640. रस्मीन् die Zügel anziehen MBH. 4, 1647. सुतो शशाक मेना न निपत्तमुद्यमात् abhalten von KUMÄRAS. 5, 5. धावत्तमुन्मत्तमतःकरणावरपाम्. बलान्नियमितुम् gewaltsam zurückhalten RÄGÄ-TAB. 1, 251. पे वामुत्पव्यामूर्खं न नियच्छति शास्त्रतः R. 3, 43, 6. 4, 47, 37. SPR. 4070. यथा यमः प्रियदेव्या प्राप्ति काले नियच्छति, तथा राजा नियतव्याः प्रजा: 2321. वरुणं नियच्छेत् R. 3, 43, 42. नियेमि pass. BHÄTT. 14, 89. प्रकृत्या नियता: स्वयं या BHÄG. 7, 20. die Sinne, den Geist u. s. w. zügeln: इन्द्रियाणि मनसा*